



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०३/०६/२०२४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षाकरीता

कराचे बिल (पोचपावती)

वार्ड क्र: ८ मालमत्ता क्र: ३६०९ भाग क्र: ३
मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै: धारक जाधव इंजिनिअर □न्ड असोसिएट
भोगवटदाराचे नाव: किरण मोरे
भाडेकरूचे नाव:
दुकान / इमारतीचे नाव: 6 -स्वप्न सिध्दी अपार्टमेंट

जुना वार्ड क्र: ८ जुना मालमत्ता क्र: २२६४
मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट बिल क्र. DND13331
पत्ता: गोपालवाडी रोड, भवानी नगर, दौंड
संगणक क्र.: NEW

राचे विवरा	संकलित कर रु	वृक्ष कर रु	अग्निशमन कर रु	वि. स्वच्छता कर रु	शिक्षण उपकर रु	रो. ह. उपकर रु	उपयोगकर्ता शुल्क रु	शास्ती रु दि.३१/०५/२०२४ पर्यंत	अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु	एकुण कर रु
थकीत मागणी रु										
चालु मागणी रु	१५६५	६५	३१	३१	४३५		३७८			२५०५
एकुण मागणी रु	१५६५	६५	३१	३१	४३५		३७८			२५०५

मालमत्ता धारकाची किंवा पावती घेणाऱ्याची सही



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०३/०६/२०२४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षाकरीता

कराचे बिल

वार्ड क्र: ८ मालमत्ता क्र: ३६०९ भाग क्र: ३
मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै: धारक जाधव इंजिनिअर □न्ड असोसिएट
भोगवटदाराचे नाव: किरण मोरे
भाडेकरूचे नाव:
दुकान / इमारतीचे नाव: 6 -स्वप्न सिध्दी अपार्टमेंट

जुना वार्ड क्र: ८ जुना मालमत्ता क्र: २२६४
मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट
पत्ता: गोपालवाडी रोड, भवानी नगर, दौंड
संगणक क्र.: NEW बिल क्र. DND13331

१) महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देय होतो. २) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५०(३) अन्वये विल दिल्यापासून १५ दिवसांचे आत विलातील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास संकलित करात १ टक्का सवलत मिळेल. ३) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील (राजपत्र दि.२७/०४/२०१० असाधारण भाग ४)मधिल सुधारीत कलम १५० अ (१) कमेचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २% शास्ती भरावी लागेल व चालु मागणीतील पहिली अर्धवार्षिक रक्कम दि. ३०/०९/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी. त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% शास्ती लागेल व चालु मागणीतील दुसरी अर्धवार्षिक रक्कम दि. ३१/१२/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी अन्यथा त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% प्रतिमाह शास्ती भरावी लागेल. ४) रक्कम न भरल्यास कलम १५० अ (१) अन्वये एकुण थकीत रकमेच्या प्रतिमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. व कर रक्कम दंडासह भरणा करणे बंधनकारक राहील. ५) वेहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही किंवा (अ) पूर्ण कराचा भरणा शास्ती ची रक्कम, व्याज, फी व इतर बाकी रक्कम विहित मुदतीत भरली नाही किंवा (ब) कलम १६९ तरतुदीनुसार अशा विला विरुद्ध अपिल केली नाही, तर अशी रक्कम व तो वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहिते वॉरंट (अधिपत्र) मालमत्तेची अटकावणी किंवा जप्ती करून व ती जाहिर लिलावाद्वारे विकुण वसुलीस पात्र असेल ६) जम केलेल्या स्यावर मालमत्तेबाबत मा. ङ्कमेंत आपली स्यावर मालमत्ता ताब्यात घेता येईल. ७) सदर देयक ३१/०५/२०२४ पर्यंत चे वसुली नोंदीस आधिन राहून लागू करण्यात येत आहेत. असल्यास, भरलेली रक्कम सदर विलातून समायोजित केली जाईल.

सन २०२४-२५ करीता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालु मागणी		चालु वसुली (असल्यास) पावती पु. पावती क्र दिनांक	सन २०२४-२५ ची एकुण देय मागणी रु
		प्रथम अर्धवार्षिक मागणी रु	दुसरी अर्धवार्षिक मागणी रु		
संकलित कर रु		७८३	७८२		१५६५
वृक्ष कर रु		३३	३२		६५
अग्निशमन कर रु		१६	१५		३१
वि. स्वच्छता कर रु		१६	१५		३१
शिक्षण कर रु		२१८	२१७		४३५
रो. ह. उपकर रु					
उपयोगकर्ता शुल्क		१८९	१८९		३७८
शास्ती दि. ३१/०५/२०२४ पर्यंत					
अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु.					
एकुण कर रु		१२५५	१२५०		२५०५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रक्कम.

विवरण	जून-२४	जुलै-२४	ऑग-२४	सप्टे-२४	ऑक्टो-२४	नोव्हे-२४	डिसे-२४	जाने-२५	फेब्रु-२५	मार्च-२५
थकीत देय रक्कम रु										
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	१२५५	१२५५	१२५५	१२५५	१२८०	१३०५	१३३०	२६०५	२६५६	२७०६
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	१२५०	१२५०	१२५०	१२५०	१२५०	१२५०	१२५०			
एकुण देय रक्कम रु	२५०५	२५०५	२५०५	२५०५	२५३०	२५५५	२५८०	२६०५	२६५६	२७०६

झाडे लावा,
झाडे जगवा



स्वच्छ दौंड
सुंदर दौंड



कर विभाग प्रमुख
दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

मुख्याधिकारी